

# Jasoda Hari palne

Indien

Ja - so - - da \_\_\_ Ha - ri \_\_\_ pa - - l - ne \_\_\_ jhu - la - -  
- - vai, \_\_\_ ja - so - - - da \_\_\_ Ha - ri \_\_\_  
\_\_\_ pa - - - l - ne \_\_\_ jhu - la - - - vai, \_\_\_ jhu - la - -  
(gesummt)  
- - vai. Mm \_\_\_ mm. \_\_\_

जसोदा हरि पालने झुलावै ।

हलरावे, दुलरावे मल्हावे,  
जोड़ - सोड़ कछु गावै ॥

मेरे लाल को आउ निंदरिया,  
काहे न आनि सुवावै ।

तू काहे न बेगही आवै  
तोको कान्हा बुलावै ।

कबहुँ पलक हरि मूँद लेत है,  
कबहुँ अधर फरकावै ।

सोवत जानि मौन है है रहि  
करि - करि सैन बतावै ।

इहि अंतर अकुलाइ उठे हरि  
जसुमति मधुरै गावै ।

जो सुख सूर अमर - मुनि दुरलभ  
सो नँद - भामिनि पावै ॥

Übersetzung

Jasoda schaukelt Krishna in der Wiege.

Jasoda war die Pflegemutter Krishnas. Eine heilige Schrift des Hinduismus besagt, dass sie Krishna zusammen mit ihrem Mann Nanda im Dorf Gokula aufzog, um ihn vor der prophezeihten Tötung durch seinen Onkel Kamsa zu bewahren.

Melodie und Text: aus Indien, im Hindi-Dialekt Maithili

Das Lied ist hier verkürzt abgedruckt und von Sangeeta Bandyopadhyay für das Liederprojekt gesungen.

LIEDER•PROJEKT

[www.liederprojekt.org](http://www.liederprojekt.org)

Ein Benefizprojekt für das Singen mit Kindern von Carus und SWR2

Aus dem Buch Wiegenlieder aus aller Welt von Carus und Reclam © 2013  Carus-Verlag, Stuttgart

[www.liederprojekt.org](http://www.liederprojekt.org) [www.carus-verlag.com](http://www.carus-verlag.com)